BSE Ltd.

[Bombay Stock Exchange Ltd] Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, MUMBAI – 400 001 Fax No. 91-22-22721919 22-22721072

Online submission

FCIL/SEC/BSE/ 3985/2020-2021

14th August, 2021

KIND ATTN: CORPORATE SERVICES DEPARTMENT

Subject: -Newspaper publication for Un-Audited Financial Results for the quarter ended as on 30th June, 2021.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing the copies of the newspapers 'The Active Times' and 'Mumbai Lakshdeep' dated 14th August, 2021 pertaining to the advertisement for un-audited standalone Financial Results for quarter ended as on 30th June, 2021.

Thanking You.

Yours Faithfully, For Fundviser Capital (India) Limited (Formerly known as Bagadia Colourchem Limited)

Namrata Jain

Director

(DIN: 07052846)

Encl: As above.

SASHWAT TECHNOCRATS LIMITED

CIN: L24220MH1975PLC018682
Registered Office: Office No. 14, First Floor, Plumber House, 557, J.S.S. Road, Chira Bazar, Mumbai - 400002 E – **Mail Id:** sashwat.technocrats@gmail.com Contact No.: 22016021/22016031

NOTICE

Notice is hereby given that the 45th Annual General Meeting of the Company will be held on Monday, 6th day of September, 2021 at 11.30 a.m. at the Registered Office of the Company at Office No. 14, First Floor, Plumber House, 557, J.S.S. Road, Chira Bazar, Mumbai – 400002 to transact the business as set out in the Notice dated 28th June, 2021.

In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Companies (Management & Administration) Rules, 2014; the item of the business to be transacted at the meeting may be transacted through voting by electronic means for which the Company has entered into an Agreement with the National Securities Depository Limited

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 30th August, 2021 to 5th September, 2021 for the purpose of the Annual General Meeting.

The E-Voting period begins at 9.00 a.m. on 3rd September, 2021 and ends at 5.00 p.m. on 5th September, 2021. Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 30th August, 2021, may cast their vote electronically. Any person, who acquires Shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice and holding Shares as of the cut-off date of 30th August, 2021 may contact the Company's Registrar, M/s Purva Sharegistry (India) Private Limited. The Members cannot exercise E–Voting on the Resolutions after 5.00 p.m. on 5th September, 2021. The Members who have not cast their vote by E-Voting can exercise their voting rights at the AGM. The Company will make arrangements of Ballot Papers in this regards at the AGM Venue. The Members who have cast their vote by E-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The detailed procedure and instructions for e-voting are contained in the Notice of the AGM.

Notice of the AGM is also available on NSDL Website at www.evoting.nsdl.com. For detailed Instructions and/or for any rievances pertaining to e-voting, shareholders may get in touch with the following:

National Securities Depository Limited Name: Amit Vishal/ Pallavi Mhatre

Designation: Sr. Manager/ Manager, Address: Trade World, 4th & 5th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 Tel No. 022 - 24994545 Email id: evoting@nsdl.co.in

Purva Sharegistry (India) Private Limited Name: Purva Shah Designation: Director, Address: 9, Shiv Shakti Ind, Estate, J.R Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai – 400011 Tel No. 022 - 23016761

Email id: busicomp@gmail.com

Sashwat Technocrats Limited Name: Akshar Jagdish Patel, Designation: Company Secretary & Compliance Officer, Address: Office No. 14, First Floor, Plumber House 557, J.S.S. Road, Chira Bazar, Mumbai – 400002 **Tel No.** 022- 22016021 Email id: sashwat.technocrats@gmail.com

FOR SASHWAT TECHNOCRATS LIMITED Sd/-

Place: Mumbai Date :12.08.2021

Manish Jakhalia Director (DIN: 01847156)

इनलॅंड प्रिंटर्स लिमिटेड

नोंदणीकृत कायान्य नोंदणीकृत कायान्य : ८००, संगीता एलिप्स, सहकार रोड, विलेपालें (पूर्व), मुंबई – ४०० ०५७. दूर. : ०२२ – ४०४८२५०० ई–मेल : inlandprintersitd@gmail.com सीआयएन : L99999MH1978PLC020739

दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमा वित्तीय निष्कर्षांच्या अ		अलेर	बापरीक्षित	
	((रक्कम	रुपयांत, प्रतिशे	अर

Ш	(रक्कम रुपयांत, प्रतिशेअर माहिती वगळता)								
	तपशील	३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही लेखापरीक्षित	३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष लेखापरीक्षित				
Ш	परिचालनातून एकूण उत्पन्न/अन्य उत्पन्न	-	-	-	-				
Ш	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्व)	(६,११,६७८)	(4,40,202)	(४३,६२८)	(११,८३,७२७)				
Ш	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(६,११,६७८)	(4,40,202)	(४३,६२८)	(११,८३,७२७)				
Ш	प्रदानित समभाग भांडवल	१,५२,९६,१००	१,५२,९६,१००	१,५२,९६,१००	१५,२९,६१००				
Ш	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	(२,१८,३९,८९०)				
Ш	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)								
Ш	अ) मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस								
П	(अपवादात्मक बाबीपूर्वे) (*अवार्षिकीकृत)	(0.83)	(0.36	(6.03)	(٥.८२)				
П	ब) मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस (अपवादात्मक बाबीपश्चात)	(0.83)	(0.36	(6.03)	(٥.८२)				

- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे दि. १२.०८.२०२१ रोजी आयोजित त्यांच्य संबंधित सभांमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे
- कंपनीचे समभाग दि. १९.०४.२०२१ पासून प्रत्येकी रु. २/ च्या ५ शेअर्सवरुन प्रत्येकी रु. १०/ –च्या पूर्णतः प्रदानित १ शेअरपर्यंत एकत्रित करण्या आलेले आहेत. गत कालावधीकरिता उत्पन्न प्रतिशेअर हे एएस ३३ नुसार जुळवून घेण्यात आलेले आहे.
- दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षित आकडेवारीतू दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेल्या ३ ऱ्या तिमहीपर्यंतच प्रसिद्ध केलेली आकडेवारी वगळून आलेली आहे. वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात
- आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.inlandprinters.in वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारे सही/-नितीन कटारे

ठेकाण : मुंबई

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७

नोंद. कार्यालय: निरज हाऊस सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, देवनार, चेंबूर, मुंबई-४०००८८. ३० जून, २०२१ राजी सपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

			(रु.लाखात, ईप	पीएस व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१	मागील वर्षात संपलेले संबधित वर्ष ३०.०६.२०२१	मागील संपलेले वर्ष ३९.०३.२०२९
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	६८३७.१३	४६५४.०२	રહાહફ.હવ	१७८४४.८१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,				
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	28.33	१३४.५८	રૂપ.હહ	२९१.४८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	38.38	39.98	રૂપ.હહ	१९६.८९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,				
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	80.93	८.५0	२९.०८	१३२.३४
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता				
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष				
उत्पन्न (करानंतर))	80.97	२६.७१	२७.०८	१४८.५५
समभाग भांडवल	४०१५.५३	४०१५.५३	१८६५.५३	४०१५.५३
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती)				
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ:	0.80	0.09	0.88	0.३७
सौमिकृत:	0.80	0.09	0.88	0.48

कोणतीही थकबाकी सौमिकृत शेअर्स नसल्याने मुळ ईपीएसचे सौमिकृत करण्यात आलेले नाही.

Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade Core PBT excluding Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade

Place : Mumbai Date : 13th August, 2021

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.niraj.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

विश्राम पांडुरंग रुट्रे व्यवस्थापकीय संचालव

	दिनाकः १२.०८.२०२१			डाआयएन: ०८	.५६४३५०
	ELIXIR CAPITAL	LIMIT	ſED		
	58, Mittal Chambers, 5th Floor, 228, Nariman I CIN - L67190MH1994PLC0		i - 400 021		
	Extract of Standalone and Consolidated Unaudited Results		r Ended 30th	June, 2021	
Sr.	Particulars		Standa		
No.	(All Rs. In lakhs except EPS)	3 months ended 30-Jun-21 UNAUDITED	3 months ended 31-Mar-21 AUDITED	3 months ended 30-Jun-20 UNAUDITED	Year ended 31-Mar-21 AUDITED
1 2 3	Total Income from Operations Net Profit / (Loss) (before tax, exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period	25.64 23.76	5.36 2.56	0.22 (0.59)	114.11 102.14
4	Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	23.76	2.56	(0.59)	102.14
5	(after exceptional and extraordinary items) Total comprehensive Income for the period (comprising Profit for the	20.64	17.38	(0.52)	101.43
6	period and after comprehensive income (net of tax) Equity Share Capital Reserve (excluding Revaluation Reserves as per	20.64 580.32	17.38 580.32	(0.52) 580.32	101.43 580.32
8	balance sheet of previous year) Earnings Per Share before Exceptional Items (a) Basic (b) Diluted Earnings Pare Share after Exceptional Items (c) Diluted Earnings Per Share after Exceptional Items (Equil) Shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)	0.36 0.36 0.36	0.30 0.30	(0.01) (0.01)	1.75 1.75
Sr.	(b) Diluted	0.36	0.30	(0.01)	1.75
Sr. No.	Particulars	3 months	Consoli 3 months	idated 3 months	Year
	(All Rs. In lakhs except EPS)	ended 30-Jun-21 UNAUDITED	ended 31-Mar-21 AUDITED	ended 30-Jun-20 UNAUDITED	ended 31-Mar-21 AUDITED
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) (before tax, exceptional and extraordinary items)	552.02 373.86	480.63 276.43	456.67 361.61	1,956.18 1,366.65
3	Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional and extraordinary items)	373.86	276.43	361.61	1,366.65
4 5	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items) Total comprehensive Income for the period attributable to the owners of the company Icomprising Profit for the period and after other	213.00	241.78	293.85	1,222.87
6 7 8	Comprehensive Technic (In the period and after office of tax)] Equity Share Capital Equity Share Capital Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year) Earnings Per Share before Exceptional Items (Equity Shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)	162.98 580.32	183.83 580.32	217.31 580.32	912.43 580.32
Э	(a) Basic (b) Diluted Earnings Per Share after Exceptional Items	2.81 2.81	3.17 3.17	3.74 3.74	15.72 15.72
	(Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized) (a) Basic (b) Diluted	2.81 2.81	3.17 3.17	3.74 3.74	15.72 15.72
ь.		r ended on 30th Regulations, 20	June, 2021 file 15. The full for	ed with the Stormat of the ab	ck Exchanges ove Quarterly
		3 months ended 30-Jun-21	3 months ended 31-Mar-21	3 months ended 30-Jun-20	Year ended 31-Mar-21



प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

नोंद.कार्या.: ४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९ **ई-मेल:infogromo@gmail.com, वेबसाईट:www.gromotrade.com, सीआयएन:**एल७४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४३, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		•	(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०६.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	43.388	६३.०२९	७९६.९३७
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४३.५९१	५६.६९०	१४८.८७८
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४३.५९१	५६.६९०	१३३.७३४
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	४३.५९१	५६.६९०	१३३.७३४
एकूण सर्वंकष उत्पन्न	४२.९१३	५६.०२७	१३१.८६२
भरणा केलेले समभाग भांडवल	२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००
उत्पन्न प्रतिभाग			
मूळ	0.848	0.१९७	०.४६४
30			1

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(v.missin)
संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
३०.०६.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०६.२०२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत
43.388	६३.०२९	७९६.९३७
४३.५९१	५६.६९०	१४८.८७८
४३.५९१	५६.६९०	१३३.७३४
४३.५९१	५६.६९०	१३३.७३४
४२.९१३	५६.०२७	१३१.८६२
२८३९.०००	२८३९.०००	२८३९.०००
0.848	0.१९७	०.४६४
०.१५१	0.१९७	०.४६४
	30.06.7078 अलेखापरिक्षीत ५३.३९४ ४३.५९१ ४३.५९१ ४३.५९१ ४२.९१३ २८३९.000	अत्तेखापरिक्षीत अत्तेखापरिक्षीत ५३.३९४ ६३.०२९ ४३.५९१ ५६.६९० ४३.५९१ ५६.६९० ४३.५९१ ५६.६९० ४२.५९१ ५६.०२७ २८३९.००० २८३९.०००

टीपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर रण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक न्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरित तेजस विनोदराय हिंगू

डीआयएन:०६९३६६८४

व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई

(b) Diluted

Date: 13.08.2021

Place: Raigad

their meeting held on 13.08.2021.



Bio-Ethanol Ltd.

Regd. Off. & Fact.: Plot No. 41/3 & 41/5, Village Lohop, Lohop Chowk Rd.,
Tal. Khalapur - 410 202. Dist. Raigad. Maharashtra
E-mail: tulaseebio@gmail.com CIN: L24115MH1986PLC048126

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

(₹ In Lakhs) Quarter ear to date ending/ 3 months figures/ Current year Previous **Particulars** ending for year 30/06/2020 ending 30/06/2021 30/06/2021 Unaudited Audited Audited Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (5.30)(5.30)(9.59)Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (5.30)(5.30)(9.59)Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) (5.30)(5.30)(9.59)Total comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) or the period (after Tax) and other Comprehensive Income]. (5.30)(5.30)(9.59)Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) 583.60 583.60 583.60 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year (460.66)(445.22) (460.66)Earnings per equity Share (of Rs.10/- each) (Not annualised) (a) Basic

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 30th June 2021 filed with the Stock Exchanges under Regulation - 33 of the SEBI (Listijng Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015. the full format of the standalone quarterly results are available on the website of BSE Ltd (www.bseindia.com) and the Company's website(www.tulaseebio.com)

The financials have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 IND-AS to the extent applicable. The Company has adopted IND-AS beginning 01st April, 2017 with te 01st April, 2016

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at By Order of the Board of Directors

(Director

For Tulasee Bio-Ethanol Ltd. Kapil Nagpal

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED (FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LIMITED)

Regd. Off.: 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025. CIN: L65100MH1985PLC205386 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

				(110. III EURIIO)
	Quarter	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended
Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1. Total income from operations (Net)	5.09	5.30	6.73	24.06
(From New Activity, Refer Note 3)				
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	3.64	57.98	3.21	63.80
3. Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	3.64	57.98	3.21	63.80
4. Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary & Exceptional items)	2.24	48.81	1.98	52.39
5. Total Comprehensive Income for the period				
[Comprising profit for the period (after Tax				
and Other Comprehensive Income(after tax)	5.26	48.81	1.98	52.39
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	261.97
8. Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each)				
Basic : Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
Diluted: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
9. Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
Diluted: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42

1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above resufts at their respective meetings held on L3/08/20ZL The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015.

2) The financial results of the Company have been prepared in accordance with Ihdian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rule, 2016.

3) The Income from operations is from new line of activity in the field of Investments. The income from old activity i.e

manufacturing of Dyes and Pigments is NIL. 4) The Company has deployed major Funds in the Investment in Properties and Deposits, and accordingly is doin

its business in the single segement. 5) The Figures of the Previous Year have been regrouped / recast wherever necessary. The figures for quarter

ended 31st March 202L are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the financial year

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नॉर<mark>णीकृत कार्यातवः</mark> २०७/२०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. **द्र**:.०२२-६७४२४८५५, वेबसाईट: www.vfsl.org, ई-मेल: info@visagar.com, सीआयर्**न:1.99999MH1994PLC076858** २० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(חושוח)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	संपलेली तिमाही ३०.०६.२०२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	449.92	ξξ 4 ζ.83	99.86
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(90.58)	(38.02)	(0.03)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(90.89)	(38.02)	(0.03)
समभाग भांडवल	६ 40.9८	६५0. 9८	६५0. 9८
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/–प्रत्येकी)	-	-	-
अ) मूळ	(0.04)	(0.99)	(0.02)
ब) सौमिकृत	(0.04)	(0.99)	(9.07)
_ , _ , _ , _ , _ , _ , _ , _ , _ , _ ,	3 31		

टियः सेवी (हिस्टिंग ऑक्टिमेशन्स ऑब्ड डिस्कठोजर सिकायर्पेट्स) रेणुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्त्ये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्यात आलेटी ३० जून, २०२१ रोजी संपर्केच्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित विशोध निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपर्करचा तिमाहीकरिता अलेखापरिक्षत वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.vfsl.org वेबसाईटवर

विकाणः मंबर्ड तिलोकचंद कोठारी संचालक, डीआयएन:००४१३६२७ दिनांकः १४.०८.२०२१

WITTAM GALVA STEELS LIMITED							
Regd Off.: Uttam House, 69, P. D'Mello Road, Mumbai 400 009.							
CIN: L27104MH1985PLC035806, Website: www.uttamgalva.com							
Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30.06.2021							
			ees in Crores)				
	Consolidated						
	Quarter	Year	Quarter				
Particulars	Ended	Ended	Ended				
	30.06.2021 31.03.202		30.06.2020				
	Reviewed	Audited	Reviewed				
Total Income From Operations	198 80	670.21	89.06				

	Reviewed	Audited	Reviewed
Total Income From Operations	198.80	670.21	89.06
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	(79.08)	(235.51)	(159.51)
Net Profit / (Loss) for the period after Tax			
(after extraordinary items)	(79.08)	(235.51)	(159.51)
Total Comprehensive Income for the Period	(79.08)	(244.24)	(159.51)
Paid up Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	142.26	142.26	142.26
Earnings Per Share before extraordinary items			
- Basic & Diluted	(5.56)	(16.56)	(11.21)
Earnings Per Share after extraordinary items			
- Basic & Diluted	(5.56)	(16.56)	(11.21)
	S	tandalone	
	Quarter	Year	Quarter
Particulars	Ended	Ended	Ended
i	30.06.2021	31.03.2021	30.06.2020
	Reviewed	Audited	Reviewed
Total Income From Operations	198.15	663.13	88.30
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	(74.78)	(226.52)	(154.55)
Net Profit / (Loss) for the period after Tax			

(74.78) (226.52) (154.55) (74.78) (225.48) (154.55) Total Comprehensive Income for the Period Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed vith the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are also available on the Company's website at <u>www.uttamgalva.com</u> and Stock Exchange's websites at www.bseindia.com & www.nseindia.com

Certified by Taken on record by G S Sawhney Milind Kasodekar Chief Financial Officer Resolution Professional Place: Mumbai Date: 13th August, 2021



सीआयएन:एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७४ नोंद.कार्यालयः एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दूर.:०२२-६१५०१८००, फॅक्स:०२२-२७७३१३२०, वेबसाईट:<u>www.majescoltd.in</u> ई-मेल:investors.grievances@majescoltd.in

८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करणे

१) वार्षिक सर्वसाधारण सभा

(after extraordinary items)

येथे सूचना देण्यात येत आहे की, माजेस्को लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तस्तुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नम्द विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या ८व्या एजीएममध्ये सहभागी होता येईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार ८व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या htpps://majescoltd.in/financial-information/annual-reports/ आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग तरत्दीसाठी नियुक्त एजन्सी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. वार्षिक अहवाल वितरणाची प्रक्रिया १३ ऑगस्ट, २०२१ रोजी पूर्ण करण्यात आली

२) रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील लागू नियमासह आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० (वेळोवेळी सुधारितप्रमाणे), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार (सुधारितप्रमाणे आणि एमसीए परिपत्रकानसार) कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या सदर सचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना विद्युत स्वरुपाची सुविधा दिली आहे. या उद्देशाकरिता विद्युत स्वरुपाने मत देण्यास एनएसडीएलची सेवा नियुक्त करण्यात आलेली आहे. तसेच एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंग प्रणालीने सदस्यांना मत देण्याची सुविधा आहे तसेच एनएसडीएलद्वारे दिल्या जाणारे एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल.

रिमोट ई-वोटिंग शक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि रविवार, ५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार

नोंद दिनांक अर्थात सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.

व्हीसी/ओएव्हीएम स्विधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्याना असे करण्यास रोखलेले

नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-बोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणान

एजीएम सूचना वितरणानंतर जर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in ई-मेलवर एनएसडीएलकडे विनंती पाठवन लॉगर्डन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादा सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता

एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. ई-वोटिंगबाबत तक्रारी निवारणासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशिल काही प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> वर डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि भागधारकांकरिताचे फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा

किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८०० २२ ४४ ३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१

पस्तक बंद करण्याच्या तारखा: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की एजीएमनिमित्त बुधवार, १ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये माजेस्को लिमिटेडकरिता

सही / -ओंकार शेट्ये कार्यकारी संचालक

Date: 13.08.2021

(Rs. In Lakhs)



FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

(FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LIMITED) Read. Off.: 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025. CIN: L65100MH1985PLC205386 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE 2021

\\				(113. III LUKIIS
	Quarter	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended
Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1. Total income from operations (Net)	5.09	5.30	6.73	24.06
(From New Activity, Refer Note 3)				
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	3.64	57.98	3.21	63.80
3. Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	3.64	57.98	3.21	63.80
4. Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary & Exceptional items)	2.24	48.81	1.98	52.39
5. Total Comprehensive Income for the period				
[Comprising profit for the period (after Tax				
and Other Comprehensive Income(after tax)	5.26	48.81	1.98	52.39
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-		-	261.97
8. Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each)				
Basic : Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
Diluted: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
9. Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42
Diluted: Rs.	0.06	1.32	0.05	1 .42

Notes:

Place : Mumbai

Date: 13.08.2021

-) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board o Directors have approved the above resufts at their respective meetings held on L3/08/20ZL The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015.
- 2) The financial results of the Company have been prepared in accordance with Ihdian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amer Rule, 2016.
- 3) The Income from operations is from new line of activity in the field of Investments. The income from old activity i.e manufacturing of Dyes and Pigments is NIL.
- 4) The Company has deployed major Funds in the Investment in Properties and Deposits, and accordingly is doing its business in the single segement.
- 5) The Figures of the Previous Year have been regrouped / recast wherever necessary. The figures for quarter ended 31st March 202L are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the financial year

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED (FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LTD) DIRECTOR

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADABuilding, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051

Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9) (e)) Before the Competent Authority

Application No. 132 of 2021 KHIRA INDUSTRIAL PRESMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD.

Plot No. 1-A, TPS- VI, Survey No. 295A, B.M. Bhargav Road, Santacruz (West), Mumbai- 400 054

..... Applicant

Versus 1. M/S.KHIRA STEEL WORKS PVT. LTD., Office at Khira Bhavan Sandhurst Bridge Mumbai- 40000

2. M/S. JAYANAND KHIRA AND CO. LTD., Office at Khira Bhavar Sandhurst Bridge

Mumbai- 400007

......Opponents

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land admeasuring 3045 sq. meters Situated at FP No.1-A. TPS VI, Survev No. 295A (Part) of Santacruz (West), CTS No.1620A, Village - Vile Parle (West), CSO Vile Parle Mumbai suburban District of Mumbai in favor of the Applicant Society

3) The hearing in the above case has been fixed on 26.08.2021 at 3.00 p.m.

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 26.08.2021 at 3.00p.m. before he undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his / her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance or declaration /order is granted the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex parte By order

Sd/-

For District Deputy Registrar Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

(Rupees in Lakhs)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that an original Articles of Agreement dated 3rd cember, 1978 made and entered into

between M/s. Dipak Development Corporation And Mrs. Arunaben Harjivandas Mashru, i respect of Flat No.108 on 1st Floor in the building No.B/2 of Khajuria Nagar B/2 Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Khajuria Tank Road Opp. Milap Cinema, Kandiyali (West), Mumbai 400 067, is lost/misplaced by the present wners Mr. Ramnik Govindbhai Ladva All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost/ misplaced Articles of Agreement dated 3rd December, 1978 by way of loss, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachme or otherwise howsoever is hereby required to ake the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 14 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Rashida Y. Laxmidhar) Advocate Date: 14/08/2021

NOTES:

Date: 13 08 2021

ACTIVE TIMES

ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED 101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road, Santacruz West, Mumbai - 400 049
Email Id: elegantifora2012@gmail.com | Web Site: www.elegantifora.in
CIN No. L01110MH1993PLC073872
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER.

Year ended Quarter ended **Particulars** 30 06 202 (Audited) (Audited) (Unaudited 20.97 40.04 15.07 98.79 Total Income from operations (10.52) Net profit/loss for the period before tax and exceptional items (29.96) 5.81 5.81 (45.30) Net profit/loss for the period after tax(after exceptional items) 8.38 Other comprehensive income for the period (Comprising profit for the 0.00 0.00 period (after tax) and other comprehensive income (after tax) Equity share capital 2000.00 2000.00 | 2000.00 2000.00 Other equity (excluding revaluatuion reserves 94.93 Earning per share(in Rs.) (face value of Rs.10/- each) (0.23) 0.03 asic (Not Annuali Diluted(Not Annualised) 0.04 (0.32) 0.03 (0.23)

ENDED 30TH JUNE, 2021

1. The above is an extract of detailed format of plantage of the said financial results are available on the Bombay Stock exchange website (www.bseindia.com) and unline company.

2. The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company.

For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited Sd/-Director

MAHAMAYA

STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: B-8 & 9, Sector C, Urla Ind. Area, Sarora, Raipur (C.G.) 493 221 Ph.+91-771-4910058

E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in CIN: L27107CT1988PLC004607

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

TOR THE QUARTER ENDED SOTH SURE, 2021									
								Rs. in Lacs	
	Standalone				Consolidated				
Particular	G	Quarter Ende	ed	Year Ended	Quarter Ended		ed	Year Ended	
	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	
Total Income From Operation	9,121.86	10,199.74	2,778.70	25,135.51	9,121.86	10,199.74	2,778.70	25,135.51	
Net Profit /(Loss)for the period (before Tax,									
Exceptional and / or Extraordinary items)	77.28	294.28	(288.81)	108.42	77.28	294.28	(288.81)	108.42	
Net Profit/(Loss) for the period before Tax									
(after Exceptional and/or Extraordinary items)	77.28	294.28	(288.81)	126.56	77.28	294.28	(288.81)	126.56	
Net Profit/(Loss) for the period after Tax									
(after Exceptional and/or Extraordinary items)	48.07	209.75	(272.67)	55.08	47.16	209.85	(271.75)	87.82	
Total Comprehensive Income for the period									
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)									
and Other Comprehensive Income (after tax)]	48.07	227.27	(272.67)	72.60	47.16	227.37	(271.75)	105.34	
Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	1,477.04	1,477.04	1,357.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,357.04	1,477.04	
Other Equity (Excluding revaluation reserve) as shown									
in the Audited Balance Sheet of the previous year				9,316.07				9,668.18	
Earninas per equity share (of Rs.5/- each)									
(Not annualised):									
(1) Basic (Rs.)	0.33	1.42	(2.01)	0.40	0.32	1.42	(2.00)	0.63	
(2) Diluted (Rs.)	0.33	1.42	(2.01)	0.40	0.32	1.42	(2.00)	0.63	
Total Liabilities	-	-	-						

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation-. 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone/consolidated unaudited financial results for the miarter ended 30th June. 2021 are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's website (www.mahamayagroup.in).

(www.inaliamayagroup.in).
Figures of the previous periods have been regrouped/reclassified I restated wherever necessary.
The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 13th August, 2021

For Mahamaya Steel Industries Limited

Rajesh Agrawal Managing Director DIN: 00806417

Add: A-11/5, Sector-3, Udaya Society, Tatibandh, Raipur - 492001, Chhattisgarh

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Flat No.11** Second Floor, of Triveni Co operative Housing Society Ltd., at Janata Nagar Road, Bhayander (W), Dist. Thane, was in the name of Smt. Pratima B. Vindhara & Shri Bharatkumar S. Vindhara. But Shri Bharatkumar S. Vindhara, expired on 04/04/2021, and as one of the legal heir Smt. Pratima B. Vindhara, have applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said shares on her name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHSL Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane – 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 14.08.2021

PUBLIC NOTICE

Notice hereby given on behalf of my client (1) Mr. RAVINDRA RAJARAM MORE & (2 Mrs. ANITA RAVINDRA MORE, who have ourchased Flat No. 003, Ground Floor Building No. 18, Pancharatna Green Village Building No. 17 to 20-A CHS Ltd., Green Village, Kashimira, Kashigaon, Masacha Pada, Mira Road (East), Dist Thane 401105, from Mrs. Kulsumbai Abdul Majid W/o. Late Emaniual W. Dow by a Agreement for Sale dated 24/10/2011 duly registered with the Sub-Registrar Thane bearing registration No. TNN10-10369 2011 dated 31/10/2011. That earlier to the urchase of my client, Mrs. Kulsumbai Abdu Majid W/o, Emanjual W. Dow had sold the said Flat to one Mr. Amol Mohan Khude b an Agreement for Sale dated 23/08/2012 duly registered with the Sub Registra Thane, bearing registration No. TNN10 08311-2011, dated 24/08/2011 but the dea was cancelled by a Deed of Cancellation dated 24/10/2011 duly registered with the Sub Registrar Thane, bearing registration No. TNN10-10365-2011, dated 31/10/2012 because the purchaser could not get loar from Bank or any Financial Institution That after the death Late Emaniual W Dow

the said Flat was not transferred in the name of his wife Mrs. Kulsumbai Abdul Majid W/c Late Emaniual by the Society therefore the society did not issue the Share Certificate ir her name however she has sold and transferred the said Flat to my clients by an Agreement for Sale duly registered before Registrar as mentioned above. That my clients has sold the said Flat to Mi

Anil Bira Khamagal & (2) Mrs. Suvarna An Khamgal by an Agreement for Sale dated 23/07/2021 duly registered with the Sub Registrar Thane, bearing registration No TNN10-9006-2021, therefore this Notice is hereby given to the public, inviting claims/objections from the heirs of the deceased Emaniual W. Dow, if any, or any other person having any right, title, claim o charge on the said flat within a period of 15 days from the publication of this notice. If no claims, objection are received within the stipulated time, it will be presumed that there is no claim or interest, or charge on the said Flat by any person and my client shall b free to deal with the same and get transfe the above said Flat to the purchaser/s.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre Mira Road (E) Thane 401107

UNITED VAN DER HORST LIMITED CIN: L99999MH1987PLC044151 Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Mumbai - 410 208 phone: 022-27412728 (10 Lines) Fax: +91 22 27412725 / 27410308 Email: Info@uvdhl.com Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

Year to date igures/Previou Corresponding 3 months ended in Quarter nding/Current **Particulars** Year ending 30.06.2021 Year ending 31.03.2021 ne previous year 30.06.2020 221.41 282.99 135.90 **Total Income from Operations** Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items) 78.53 143.21 -2.51

Net Profit / (Loss) for the period before Tax, 78.53 143.21 -2.51(after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit /(Loss) for the period after Tax, (afte 81.39 147.48 1.50 Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax 81.50 147.99 1.84 Equity Share Capital 478.98 478.98 437.48 Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Equity Share (of Rs.10/- each) (for continued and discontinued operations) 1.70 3.23 0.01 (b) Diluted

 $\textbf{Note:}\ a)\ The\ above\ is\ an\ extract\ of\ the\ detailed\ format\ of\ Quarterly/Annual\ Financial\ Results\ filed\ with\ the\ property of\ the\ property of\ property.$ Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange (s) www.bseindia.com and on the company website www.uvdhl.com

For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited

Place: Mumbai Date: 12th August, 2021

Place: Mumbai

Date: 12th August, 2021

Jagmeet Singh Sabharwal Chairman & Managing Director DIN: 00270607

THE RUBBER PRODUCTS LIMITED

CIN: L25100MH1965PLC013379
Registered Office: Plot - C 44, Road No. 28, Wagle Industrial Estate, Thane - 400 604, Maharashtra, India Email: rpl@rubpro.com Website: www.rubpro.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Amount in Lakhs)

		(7 timodift iii Editio)		
Sr. No.	Particulars	Quarter ending/Current Year ending 30.06.2021	Year to date Figures/Previous Year ending 31.03.2021	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2020
1	Total Income from Operations	13.60	19.54	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	9.21	101.18	(30.59)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	9.21	101.18	(30.59)
4	Net Profit /(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	9.21	101.18	(30.59)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	9.21	101.18	(30.59)
6	Equity Share Capital	40.88	40.88	40.88
7	Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Equity Share (of Rs.10/- each) (for continued and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	0.23	2.47	(0.75)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website www.rubpro.com For and on behalf of the Board of Directors

of The Rubber Products Limited

Jagmeet Singh Sabharwal Director DIN:00270607

VENTURA GUARANTY LIMITED Regd Office: 'I-Think Techno Campus', B-Wing, 8th Floor, Pokhran Road No. 2, Off Eastern Express Highway, Thane (West) - 400607; **Website**: https://venturaguaranty.com; **E-Mail**: investors.vgl@ventura1.com

CIN: L65100MH1984PLC034106

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2021 (in Lakhs)

STANDALONE CONSOLIDATED Corresponding months ended Quarter Previous Quarte Previous **PARTICULARS** year ended 31.03.2021 year ended ended the previous yea 30.06.2021 31.03.2021 30.06.2021 (30.06.2020)(30.06.2020)(Unaudited (Audited) (Unaudited (Audited) (Unaudited) Unaudited) Total Income from operations 113.80 3.647.94 16.930.61 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (1.25)(1.15)1.803.81 1.080.04 5.050.76 Exceptional and/or Extraordinary items) 84.34 Net Profit / (Loss) before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (1.25)(1.15)84.34 1,803.81 1,080.04 5,050.76 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (1.25)(1.15)85.75 1.359.55 777.07 3.733.77 Total Comprehensive Income for the period Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) (1.25)(1.15)85.7 3,658.46 319.48 15,374.09 **Equity Share Capital** 319.48 319.48 319.48 319.48 319.48 Reserves 452.57 Earnings per Share (of Rs. 10/-each) (before extraordinary items) for continuing and discontinu . Basic (0.04)2.68 36.26 20.34 100.44 (0.04)100.44

Notes:

Place : Thane Date : 14/08/2021

These unaudited consolidated and standalone financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. These unaudited consolidated and standalone financial results of Ventura Guaranty Limited 'Company' and its subsidiaries (together referred as 'Group') for the quarter ended 30 June 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th August 2021. The statutory auditors have carried out a limited review of the above consolidated and standalone unaudited financial results of the Group for the quarter ended 30 June 2021.

The Company operates in a Single Segment i.e. Investment Activity. Hence disclosure requirement as per Annexure IV of SEBI circular reference

no. CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 as mentioned in Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is not applicable. Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market, Ventura

Guaranty Limited, being a RBI registered intermediary and its one of the subsidiary being a broker entity has considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our business as the capital markets remained open and functioned normally. The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and postemployment received Indian Parliament

approval and Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India and subsequently on November 13, 2020 draft rules were published and invited for stakeholders' suggestions. The Central Government on 30th March 2021 has deferred the implementation of the said Code and the date on which the Code will come into effect has not been notified. The Company and its subsidiaries will assess the impact of the Code when it comes into effect and will account for the related impact in the period the Code becomes effective.

The figures of the quarter ended March 31, 2021 in the above financial results are the balancing figures between the audited figures for the ful financial year and the year to date unaudited figures published up to the nine months ended December 31, 2020 which were subjected to limited

6 Previous periods figures have been regrouped wherever necessary

FOR VENTURA GUARANTY LIMITED

ODYSSEY CORPORATION LIMITED

HEMANT MAJETHIA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 00400473

CIN:L67190MH1995PLC085403 Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai, Maharashtra. 400067

Telephone No: 022-26241111,, Email Id: odysseycl9999@gmail.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30™ JUNE, 2021

(Rs. In Lacs except per value share)											
PARTICULARS		STANDALONE				CONSOLIDATED					
	Quarter Ended Yea		Year Ended	Quarter Ended			Year Ended				
	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(unaudited)	(Audited)			
Total Income from Operations	2274.1	1672.78	0	1892.91	2274.1	1672.78	0	1892.91			
Other Income	124.07	660.35	87.73	924.98	124.07	660.35	87.73	924.98			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	287.99	662.75	71.55	867.85	286.93	660.27	71.33	851.44			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	287.99	662.75	71.55	867.85	286.93	660.27	71.33	851.44			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	288.01	473.09	71.79	648.50	286.75	470.14	71.54	628.88			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	285.96	479.80	71.87	655.41	284.70	476.85	71.62	635.79			
Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share)	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71	1969.71			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	4770.55	0	0	0	4267.47			
Earnings Per Share(of Rs. 5/- each) (for continuing and discontinuing											
Operations.											
1. Basic:	0.73	1.21	0.18	1.65	0.73	1.18	0.18	1.60			
2. Diluted:	0.73	1.21	0.18	1.65	0.73	1.18	0.18	1.60			

Notes:

1) The Above Financial results for the quarter ended 30th June, 2021 have been prepared in accordance with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the

Ministry of Affairs 2) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 12th August 2021 3) the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter ended 30th June, 2021 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion.

4). Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary b) The Company operates in single segment.

Place: Mumbai

Date: 12.08.2021

For Odyssey Corporation Limited Mr. Hiten Ramniklal Mehta (Director)